



TV VISION LTD

A SRI ADHIKARI BROTHERS ENTERPRISE

August 24, 2021

To,

The Manager - CRD,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,
2nd Floor, Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 540083

Dear Sir(s),

Sub: Submission of Newspaper Advertisement for 14th Annual General Meeting of the Company to be held through VC/OAVM, e-voting information and other related information.

With reference to the above captioned subject and pursuant to provision of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Company has published the newspaper advertisements in compliance with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs for 14th Annual General Meeting of the members of the Company which will be held on Saturday, September 18, 2021 at 3.45 p.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) and information of e-voting and other related information, in the following two newspapers:

Financial Express (English Newspaper in English language)
Pratahkal (Marathi Newspaper in Marathi language)

The copy of newspaper advertisements are enclosed herewith for your records.

Thanking You.

Yours faithfully,

For **TV Vision Limited**

Shilpa Officer

Company Secretary & Compliance Officer

ACS No.: 24978

Encl.: A/a

RR SHRAMIK
RAM RATNA WIRES LIMITED
 (CIN: L31300MH1992PLC067802)
 Regd. Office: Ram Ratna House, Oasis Complex, P.B.Marg, Worli, Mumbai 400 013 • Tel: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144
 Email Id: investorrelations@rrglobal.com • Website: www.rshrakim.com

NOTICE OF THE 29TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION
 NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Friday, 17th September, 2021 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the 29th AGM.

The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), read with circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 13th January, 2021 read with circulars dated 5th May, 2020, 13th April, 2020 and 8th April, 2020 and circulars issued by SEBI dated 15th January, 2021 read with circular dated 12th May, 2020 (collectively referred to as "Circulars"). The instructions for joining the AGM through VC/OAVM are provided in the Notice of AGM.

The Notice of AGM and the Annual Report for FY 2020-21 has been sent electronically to all the members at their email address as registered with the Company/Depository Participant/Registrar in compliance with the above Circulars. These documents are also available on the Company's website at www.rshrakim.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The Members who have not registered their email address are requested to register their email address with Depository Participant if shares are held in dematerialised form and if shares are held in physical form then register the same with the Company / RTA at investorrelations@rrglobal.com or investors@datamaticsbpm.com by providing details such as Name, Folio No., Certificate No., PAN, mobile no., email address etc.

NOTICE pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Listing Regulations is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 11th September, 2021 to Friday, 17th September, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM and ascertainment of members for entitlement of dividend on equity shares of the Company for the financial year 2020-21, if approved by the members in the AGM. The Members are requested to update/register their Electronic clearing system (ECS) with complete bank details in order to receive dividend directly to their bank account with Depository Participant if shares are held in dematerialised form, or with the Company's RTA if shares are held in physical form at E-mail: investors@datamaticsbpm.com by providing requisite details. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well as e-voting at the AGM using e-voting system of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The procedure to cast vote using e-voting has been described in the Notice of the AGM.

The remote e-voting period will commence on Tuesday, 14th September, 2021 at 9:00 a.m. and will end on Thursday, 16th September, 2021 at 5:00 p.m. During this period the Shareholders of the Company holding shares either in Physical form or in dematerialised form, as on cut-off date i.e. Friday, 10th September, 2021, may cast their vote electronically through electronic voting system provided by NSDL. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice but holds shares as of the cut-off date i.e. 10th September, 2021, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in.

In case of any queries regarding attending of AGM or e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at www.evoting.nsdl.com or can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-1020990 and 1800-224430.

For Ram Ratna Wires Limited Sd/- Saurabh Gupta Company Secretary
 Place : Mumbai Dated: 23rd August, 2021

बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
 Head Office : Lokmangal, 1501, Shivajinagar Pune-411005

Request for Proposal (RFP)
AX1/IT/RFP032021/IT 24/08/2021

Bank of Maharashtra invites proposal from eligible bidders for Supply, Installation & Maintenance of Security Solutions. The details would be available from **24th August 2021** on Bank's website <https://www.bankofmaharashtra.in> in the Tenders Section. Bank reserves the right to cancel or reschedule the RFP process without assigning any reason.

Deputy General Manager, Information Technology

TV VISION LIMITED
 CIN: L64200MH2007PLC172707
 Regd. Off.: 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
 E-mail: cs@tvvision.in; Website: www.tvvision.in; Tel: 022 - 4023 0000; Fax: 022 - 2639 5459

NOTICE TO SHAREHOLDERS FOR FOURTEENTH ANNUAL GENERAL MEETING
 Notice is hereby given that the 14th (Fourteenth) Annual General Meeting ("AGM") of the members of TV Vision Limited ("the Company") will be held on Saturday, September 18, 2021 at 3:45 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") as amended from time to time and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 as amended from time to time, to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the aforementioned Circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 20, 2021 and whose email addresses are registered with the Company or Link Intime (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agents ("RTA") or their respective Depository Participant ("DP").

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.tvvision.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the NSDL at <https://www.evoting.nsdl.com>. Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remote e-voting and E-voting during the AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Saturday, September 11, 2021, may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@nsdl.com or mt.helpdesk@linkintime.co.in. However, if a Member is already registered with NSDL for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote.

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by sending the request at mt.helpdesk@linkintime.co.in alongwith details such as Name, Address, Folio Number, Certificate number, self-attested copy of PAN, Mobile Number and E-mail ID, etc.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining and attending the AGM through VC/OAVM, manner of casting vote through Remote e-voting and E-voting during the AGM.

For TV Vision Limited Sd/- Shipra Jain Company Secretary & Compliance Officer
 ACS No.: 24978
 Place: Mumbai Dated: August 23, 2021

SAB EVENTS & GOVERNANCE NOW MEDIA LIMITED
 CIN: L22222MH2014PLC254848
 Regd. Off.: 7th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
 E-mail: cs@sabeventsnow.com; Website: www.governancenow.com; Tel: 022 - 4023 0711; Fax: 022 - 2639 5459

NOTICE TO SHAREHOLDERS FOR EIGHTH ANNUAL GENERAL MEETING
 Notice is hereby given that the 8th (Eighth) Annual General Meeting ("AGM") of the members of SAB Events & Governance Now Media Limited ("the Company") will be held on Saturday, September 18, 2021 at 5:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") as amended from time to time and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 as amended from time to time, to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the aforementioned Circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 20, 2021 and whose email addresses are registered with the Company or Link Intime (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agents ("RTA") or their respective Depository Participant ("DP").

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.governancenow.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the NSDL at <https://www.evoting.nsdl.com>. Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remote e-voting and E-voting during the AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Saturday, September 11, 2021, may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@nsdl.com or mt.helpdesk@linkintime.co.in. However, if a Member is already registered with NSDL for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote.

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by sending the request at mt.helpdesk@linkintime.co.in alongwith details such as Name, Address, Folio Number, Certificate number, self-attested copy of PAN, Mobile Number and E-mail ID, etc.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining and attending the AGM through VC/OAVM, manner of casting vote through Remote e-voting and E-voting during the AGM.

For SAB Events & Governance Now Media Limited Sd/- Swity Gada Company Secretary & Compliance Officer
 ACS No.: 59482
 Place: Mumbai Dated: August 23, 2021

GH Gujarat Hotels Limited
 CIN: L55100GJ1982PLC005408
 Regd. Office: WelcomHotel Vadodara, R C Dutt Road, Alkapuri, Vadodra - 390 007
 Tel.: +91 0265 2330033
 E-mail: ghinvestors@yahoo.co.in Website : www.gujarathotelsltd.in

NOTICE
 Members are hereby informed that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Saturday, 25th September, 2021** at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means, in conformity with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India.

The Notice of the 39th AGM and the Report and Accounts 2021 with the applicable regulatory requirements, will be sent through electronic mode on or after 27th August, 2021 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or with the Depositories. The said AGM Notice and Report and Accounts 2021 will also be available on the Company's website (www.gujarathotelsltd.in) and on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Company's shares are listed.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the 39th AGM will be transacted through remote e-voting (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of Central Depository Service (India) Limited ('CDSL') have been engaged by the Company.

Members who hold shares in the certificate form or who have not registered their e-mail addresses with the Company or with the Depositories and wish to receive the AGM Notice and the Report and Accounts, 2021, or participate in the AGM, or cast their votes through remote e-voting or e-voting during the meeting, may obtain their user ID and password by registering their e-mail addresses with the Company by accessing the section "Service of Documents through Electronic Mode" under "Annual General Meeting Information - 2021" at the link <https://www.gujarathotelsltd.in/AnnualGeneralMeetingInformation.html>. Members holding shares in dematerialised form are requested to register / update their email addresses with the relevant Depositories.

The Final Dividend of ₹ 1.80 per Equity Share of ₹ 10/- each recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended 31st March, 2021, if declared at the 39th AGM, will be remitted, after deduction of tax at source, through electronic mode to those Members who have furnished their requisite bank details to the Company/ the respective Depository Participants. In respect of the other Members, dividend warrants / demand drafts will be sent through post to their registered addresses.

Members who have not opted for remittance of dividend through electronic mode and wish to avail the same, are requested to provide their bank details, including IFSC ('Indian Financial System Code') and MICR ('Magnetic Ink Character Recognition'), to the respective Depository Participants, where shares are held in dematerialised form, or to the Company, where shares are held in physical form on or before 10th September, 2021. Members holding shares in the certificate form may write to the Company at ghinvestors@yahoo.co.in for registering their account details.

For Gujarat Hotels Limited Parinita Bhutani Company Secretary
 Date: 23th August, 2021

Fortis FORTIS HEALTHCARE LIMITED
 Corporate Identity Number: L85110PB1996PLC045933
 Registered Office: Fortis Hospital, Sector 62, Phase - VIII, Mohali - 160062, Punjab
 Tel.: +91-172-5096001, Fax: +91-172-5096221
 Email Id: secretarial@fortishealthcare.com; Website: www.fortishealthcare.com

NOTICE TO MEMBERS
 Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for holding general meetings / conducting postal ballot process, vide various General Circulars ("MCA Circulars") on account of COVID-19, the Company has on **Monday, August 23, 2021** completed the electronic transmission of Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form to the Members whose email id's are registered with the Company or with the National Securities Depository Limited ("NSDL") Central Depository Services (India) Limited ("CDSL") ("Depositories") for seeking the consent of Members through Postal Ballot including e-voting as detailed in the Postal Ballot Notice. The Company, to facilitate shareholders to receive this notice electronically and cast their vote electronically, has made arrangement with KFin Technologies Private Limited, Registrar & Share Transfer Agent for registration of email addresses in terms of the MCA Circulars. The process for registration of email addresses is detailed in the Postal Ballot Notice. The Company has subscribed to email update facility from National Securities Depository Limited (NSDL), wherein NSDL have sent messages (SMS) to the shareholders of the Company as per their records as on **June 10, 2021** on the registered mobile numbers to enable them to register their email ID's. The Company has appointed Mr. Ramit Rastogi, Company Secretary in Whole-time Practice (C.P. No. 184665) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process and also to scrutinize the voting process in a fair and transparent manner. The Voting rights of Members shall be reckoned on the cut-off date i.e. **Friday, August 13, 2021**.

Members are requested to note that facility of voting by electronic means (e-voting) is available to all the Members. Members can cast their e-votes at the website <https://evoting.kfintech.com>. Voting process through Postal Ballot as well as e-voting shall commence from **Tuesday, August 24, 2021** at 1000 Hours and end on **Wednesday, September 22, 2021** at 1700 Hours. Postal Ballot forms received after 1700 Hours on **Wednesday, September 22, 2021**, shall not be valid and voting either by post or by electronic means shall not be allowed beyond the said date. The results of the postal ballot will be declared on or before **Friday, September 24, 2021** at 1700 Hours at the corporate office of the Company at Tower A, 3rd Floor, Unitech Business Park, Block F, South City-1, Sector 41, Gurugram - 122001. The same will also be hosted on the website of the Company at www.fortishealthcare.com and of KFin Technologies Private Limited at <https://evoting.kfintech.com> and that of National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com and BSE Limited - www.bseindia.com.

In case of non-receipt of Postal Ballot form, a Member can download the Postal Ballot Form from the link <https://evoting.kfintech.com> or www.fortishealthcare.com and obtain a duplicate copy thereof. Any query or grievance in relation to voting by Postal Ballot including voting by electronic means may be addressed to the Company Secretary at secretarial@fortishealthcare.com and/or inward.ris@kfintech.com. A person who is not a member of the Company as on **Friday, August 13, 2021** should treat this notice for information purposes only.

For Fortis Healthcare Limited Sd/- Sumit Goel Company Secretary
 Membership No.: F6661
 Date : August 23, 2021 Place : Gurugram

RBI panel proposes roadmap for UCBS to be on par with SFBs

FE BUREAU
 Mumbai, August 23

THE EXPERT COMMITTEE for urban cooperative banks (UCBs) constituted by the Reserve Bank of India (RBI) has recommended a tier-based regulatory structure for such lenders. The panel, headed by former RBI deputy governor NS Vishwanathan, has proposed that UCBs be divided into four tiers on the basis of their deposit sizes, and laid out a roadmap for UCBs to transition into small financial banks (SFBs) and universal banks.

The report also recommended the setting up of an umbrella organisation (UO) for strengthening the sector. The minimum capital for the UO should be ₹300 crore with CRAR and regulatory framework akin to the largest segment of non-banking financial companies (NBFCs). In the long run, the UO may take up the role of a self-regulatory organization for smaller UCBs, where the UO could run an independent audit/inspection and supervisory division that may conduct both offsite and onsite supervision.

Under the proposed four-tier structure, Tier 1 will consist of all unit UCBs and salary earner's UCBs, irrespective of deposit size, and all other UCBs having deposits up to ₹100 crore. Tier 2 will have UCBs with deposits between ₹100 crore and ₹1,000 crore. Tier 3 UCBs

BETTER MANAGEMENT

- Panel has also prescribed separate ceilings for home loans, loan against gold ornaments and unsecured loans for different categories of UCBs
- It has suggested that minimum capital to risk-weighted assets ratio could vary from 9% to 15%
- For Tier-4 UCBs, the panel has suggested the Basel III prescribed norms



will be those with deposits more than ₹1,000 crore and up to ₹10,000 crore. Tier 4 will be for UCBs with deposits more than ₹10,000 crore. Earlier, the RBI had proposed a similar scale-based regulatory structure for NBFCs in a discussion paper in January this year. The report envisages Tier 3 UCBs to be in the transition zone to becoming SFBs. "A Tier 3 UCB which meets both the entry point capital and the CRAR requirements applicable to SFBs may, on the RBI

being satisfied that it meets the financial requirements and has a fit and proper board and CEO, be allowed to function on the lines of an SFB," the report said. Such UCBs may be eligible to have deemed permission from the RBI to become multi-state banks. They will also be eligible to carry out branch expansion throughout the country through the automatic route, subject to prescription of opening at least 25% of the branches in unbanked areas and reporting to the RBI. The loan portfolios of all UCBs in Tier 3 shall conform to the existing stipulations made for SFBs, the report said.

Tier 4 UCBs will similarly be on par with universal banks in terms of CRAR norms. A Tier 4 UCB which meets both the entry point capital and CRAR norms applicable to universal banks as also the leverage ratio may be allowed by the RBI to function on the lines of a universal bank.

Canara Bank closes QIP by raising ₹2,500 cr

CANARA BANK CLOSED its QIP, garnering a total of ₹2,500 crore equity capital in the issue. Last week, the bank had launched the qualified institutions placement (QIP), setting the floor price at ₹155.58 per equity share.

The meeting of the sub-committee of the board approved the closure of the issue period for QIP on August 23. Canara Bank said in a regulatory filing on Monday. —PTI

Sebi puts Gemini Edibles' ₹2,500-cr IPO in abeyance

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 23

SEBI HAS PUT the proposed ₹2,500-crore initial share-sale of edible oil major Gemini Edibles & Fats India in 'abeyance', an update with the markets regulator watchdog showed on Monday. It, however, did not provide further information.

On August 9, the company had filed preliminary papers with Sebi to raise funds through an initial public offering (IPO).

Without disclosing the reason, Sebi said "issuance of observations kept in abeyance" with regard to the IPO of Gemini Edibles & Fats India, according to an update on its website as of August 20.


In market parlance, observations of Sebi is a kind of go-ahead to float a public issue. The proposed IPO is entirely an offer for sale (OFS) by the company's promoter and existing shareholders, according to the draft red herring prospectus.

Punjab & Sind Bank sets off accumulated losses of ₹3,577 cr

PUNJAB & SIND Bank on Monday said it has set off accumulated losses of over ₹3,577 crore against the share premium account of the bank. The bank had obtained approval of shareholders in its AGM in July to set off the accumulated losses from the share premium account. —PTI

Nuvoco Vistas makes weak debut

SHARES OF CEMENT manufacturer Nuvoco Vistas Corporation made a weak debut on bourses, with its shares falling over 7% on closing when compared to its issue price. On the BSE, the scrip, whose issue price was ₹570 apiece, started trading at ₹471, a discount of 17.3%. It ended the day at ₹531.3, down 6.78% in comparison to the issue price. —PTI



GH Gujarat Hotels Limited
 CIN: L55100GJ1982PLC005408
 Regd. Office: WelcomHotel Vadodara, R C Dutt Road, Alkapuri, Vadodra - 390 007
 Tel.: +91 0265 2330033
 E-mail: ghinvestors@yahoo.co.in Website : www.gujarathotelsltd.in

NOTICE
 Members are hereby informed that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Saturday, 25th September, 2021** at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means, in conformity with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India.

The Notice of the 39th AGM and the Report and Accounts 2021 with the applicable regulatory requirements, will be sent through electronic mode on or after 27th August, 2021 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or with the Depositories. The said AGM Notice and Report and Accounts 2021 will also be available on the Company's website (www.gujarathotelsltd.in) and on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Company's shares are listed.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the 39th AGM will be transacted through remote e-voting (facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of Central Depository Service (India) Limited ('CDSL') have been engaged by the Company.

Members who hold shares in the certificate form or who have not registered their e-mail addresses with the Company or with the Depositories and wish to receive the AGM Notice and the Report and Accounts, 2021, or participate in the AGM, or cast their votes through remote e-voting or e-voting during the meeting, may obtain their user ID and password by registering their e-mail addresses with the Company by accessing the section "Service of Documents through Electronic Mode" under "Annual General Meeting Information - 2021" at the link <https://www.gujarathotelsltd.in/AnnualGeneralMeetingInformation.html>. Members holding shares in dematerialised form are requested to register / update their email addresses with the relevant Depositories.

The Final Dividend of ₹ 1.80 per Equity Share of ₹ 10/- each recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended 31st March, 2021, if declared at the 39th AGM, will be remitted, after deduction of tax at source, through electronic mode to those Members who have furnished their requisite bank details to the Company/ the respective Depository Participants. In respect of the other Members, dividend warrants / demand drafts will be sent through post to their registered addresses.

Members who have not opted for remittance of dividend through electronic mode and wish to avail the same, are requested to provide their bank details, including IFSC ('Indian Financial System Code') and MICR ('Magnetic Ink Character Recognition'), to the respective Depository Participants, where shares are held in dematerialised form, or to the Company, where shares are held in physical form on or before 10th September, 2021. Members holding shares in the certificate form may write to the Company at ghinvestors@yahoo.co.in for registering their account details.

For Gujarat Hotels Limited Parinita Bhutani Company Secretary
 Date: 23th August, 2021

Fortis FORTIS HEALTHCARE LIMITED
 Corporate Identity Number: L85110PB1996PLC045933
 Registered Office: Fortis Hospital, Sector 62, Phase - VIII, Mohali - 160062, Punjab
 Tel.: +91-172-5096001, Fax: +91-172-5096221
 Email Id: secretarial@fortishealthcare.com; Website: www.fortishealthcare.com

NOTICE TO MEMBERS
 Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for holding general meetings / conducting postal ballot process, vide various General Circulars ("MCA Circulars") on account of COVID-19, the Company has on **Monday, August 23, 2021** completed the electronic transmission of Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form to the Members whose email id's are registered with the Company or with the National Securities Depository Limited ("NSDL") Central Depository Services (India) Limited ("CDSL") ("Depositories") for seeking the consent of Members through Postal Ballot including e-voting as detailed in the Postal Ballot Notice. The Company, to facilitate shareholders to receive this notice electronically and cast their vote electronically, has made arrangement with KFin Technologies Private Limited, Registrar & Share Transfer Agent for registration of email addresses in terms of the MCA Circulars. The process for registration of email addresses is detailed in the Postal Ballot Notice. The Company has subscribed to email update facility from National Securities Depository Limited (NSDL), wherein NSDL have sent messages (SMS) to the shareholders of the Company as per their records as on **June 10, 2021** on the registered mobile numbers to enable them to register their email ID's. The Company has appointed Mr. Ramit Rastogi, Company Secretary in Whole-time Practice (C.P. No. 184665) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process and also to scrutinize the voting process in a fair and transparent manner. The Voting rights of Members shall be reckoned on the cut-off date i.e. **Friday, August 13, 2021**.

Members are requested to note that facility of voting by electronic means (e-voting) is available to all the Members. Members can cast their e-votes at the website <https://evoting.kfintech.com>. Voting process through Postal Ballot as well as e-voting shall commence from **Tuesday, August 24, 2021** at 1000 Hours and end on **Wednesday, September 22, 2021** at 1700 Hours. Postal Ballot forms received after 1700 Hours on **Wednesday, September 22, 2021**, shall not be valid and voting either by post or by electronic means shall not be allowed beyond the said date. The results of the postal ballot will be declared on or before **Friday, September 24, 2021** at 1700 Hours at the corporate office of the Company at Tower A, 3rd Floor, Unitech Business Park, Block F, South City-1, Sector 41, Gurugram - 122001. The same will also be hosted on the website of the Company at www.fortishealthcare.com and of KFin Technologies Private Limited at <https://evoting.kfintech.com> and that of National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com and BSE Limited - www.bseindia.com.

In case of non-receipt of Postal Ballot form, a Member can download the Postal Ballot Form from the link <https://evoting.kfintech.com> or www.fortishealthcare.com and obtain a duplicate copy thereof. Any query or grievance in relation to voting by Postal Ballot including voting by electronic means may be addressed to the Company Secretary at secretarial@fortishealthcare.com and/or inward.ris@kfintech.com. A person who is not a member of the Company as on **Friday, August 13, 2021** should treat this notice for information purposes only.

For Fortis Healthcare Limited Sd/- Sumit Goel Company Secretary
 Membership No.: F6661
 Date : August 23, 2021 Place : Gurugram

PSP Projects Limited
 CIN: L45201GJ2008PLC054868 Website: www.pspprojects.com
 Regd. Office: "PSP House", Opp. Celesta Courtyard, Opp. lane of Vikramnagar Colony, Iscon-Armbi Road, Ahmedabad, Gujarat: 380058
 Tel: +91 79 26936200 / +91 79 26936300 Email: grievance@pspprojects.com

Information regarding the 13th Annual General Meeting of the company and Record Date

The Thirteenth Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on **Saturday, September 18, 2021 at 11.00 a.m. IST**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business set out in the Notice calling the AGM. Members participating through the VC/OAVM facility will be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ("the Act").

The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only by email to all those members of the Company whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). The Annual Report will also be available on the Company's website at www.pspprojects.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

Manner of registering/updating e-mail addresses:
 Members holding shares of the company and have not registered/updated their e-mail address are requested to register/update their e-mail addresses with the Depository Participants with whom their demat accounts are being maintained.

Manner of casting vote(s) through e-voting:
 Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the 13th AGM through electronic voting system ("e-voting") of NSDL. The manner of voting including voting remotely ("remote e-voting") by Members holding shares in dematerialised mode and also for members who have not registered their e-mail address has been provided in the notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically during the AGM.

Joining the AGM through VC/OAVM:
 Members will be able to attend the AGM through VC/OAVM, through NSDL e-voting system, at www.evoting.nsdl.com. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the notice.

Book Closure Date and Date for Dividend payment:

- The Record date for the purpose of AGM and payment of final dividend, recommended by the Board



देश-विदेश

कॅलेफोर्नियामध्ये काल्डोर वणव्यामुळे १००,००० एक्करपेक्षा जास्त जमीन भस्म

सेन फ्रांसिस्को, दि. २३ (वृत्तसंस्था) : कॅलेफोर्नियाच्या एल डोराडो काउंटीमध्ये पसरलेली काल्डोर आग १०४,३०९ एक्करमध्ये व्यापली आहे, ज्यात फक्त ५ टक्केच नियंत्रण बाकी आहे. अधिकारींनी सांगितले की हायवे ५० मध्ये आग लागल्यापासून घर आणि व्यावसायाला धोका आहे. एक अंतरराज्यीय घटना सूचना प्रणाली, इनसीवेबने रिविवारी एक अपडेटमध्ये सांगितले, कॅलेफोर्नियामध्ये सध्या सर्वात सक्रिय आगने सिएरा नेवादा पर्वत क्षेत्रात महामार्ग ५० चे ६४.३ किमीच्या भागाला कापले. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अमेरिकेत एक अंतरमहाद्वीपीय रस्ते रूपात, महामार्ग ५० चा कॅलेफोर्निया भाग राज्याची राजधानी आणि लोक ताहोला जोडणारा एक व्यस्त मार्ग आहे, जो देशाचे सर्वात प्रसिद्ध पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे. कॅलेफोर्नियाचे वानिकी आणि अग्नि सुरक्षा विभागाने (केल फायर) रिविवारी एक ब्रीफिंगमध्ये सांगितले की ते निकट भविष्यात महामार्ग ५० ला पुन्हा उघडण्याची अपेक्षा करत नाही, कारण आग रस्तेकिनारीचे समुदाय आणि त्या रस्त्यावर दौरा करणाऱ्यांसाठी धोका आहे. रिविवारीपर्यंत, केल फायरने सांगितले की ३२८ संरचना नष्ट होण्याची पुष्टी झाली आहे, आणि १३,१९४ संरचनेला धोका बनलेला आहे. स्थानिक केसीआए २ वृत्त चॅनलच्या एक व्हिडीओमध्ये दाखवले गेले की ग्रिजली फ्लॅट्स, कधी जंगली भाग होता, ज्याला अंदाजे १,२०० लोक घर म्हणत होते,मागील मंगळवारी आग लागल्यानंतर आता शक्यते ओळखण्या योग्य असावे. याचे अनेक मोहल्ले आणि व्यापाराला आग लावली गेली, ज्याने बहुतांश दिगार काढला गेला. वृत्तात सांगण्यात आले की एल डोराडो काउंटी शेरिफ कार्यालयाच्या अधिकारींना लुटपाटचे अनेक रिपोर्ट मिळाल्यानंतर ग्रिजली फ्लॅट्स आणि आजूबाजूच्या भागात गश्तसाठी पाठवले गेले होते. केल फायर म्हणाले की एकूण, १,६१८ अग्निशामक आगिने संघर्ष करत आहे, जे १४ ऑगस्टला सुरू झाली होती आणि दोन लोक गंभीर रूपात जखमी झाले होते. केल फायर यांनी रिविवारी म्हटले की आगीवर नियंत्रण कमी राहिले जे जाणुनबुजून केले गेले होते कारण चालक दलाचे मुख्य लक्ष आगीच्या प्रसाराच्या मागेत संरचनेसाठी सक्रिय धोक्याला कमी करायचे होते.

अफगाणिस्तानला असे वाच्यावर सोडू शकत नाही; चीनने अमेरिकेवर फोडले खापर

बीजिंग, दि. २३ (वृत्तसंस्था) : युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील स्थितीवरून चीनने अमेरिकेवर हल्लाबोल करत यासाठी सर्वस्वी अशा प्रकारे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अमेरिका अफगाणिस्तानला बचाव प्रकारे वाच्यावर सोडू शकत नाही असे चीनने स्पष्टपणे म्हटले आहे. अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीसाठी अमेरिका जबाबदार असून याचे मूळ अमेरिकाच आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेंबिन सोमवारी म्हणाले. ते अशा प्रकारे इथून पद काढू शकत नाही. अफगाणिस्तानातील गोंधळ दूर करून इथे स्थिरता आणण्यासाठी तसेच अफगाणिस्तानच्या पुनर्रचनेसाठी अमेरिकेने मदत केली पाहिजे असे वांग म्हणाले. अमेरिका आपले शब्द आणि कृतीत एकवाक्यता आणेल आणि अफगाणिस्तानात आपली जबाबदारी घेईल अशी आशा मी व्यक्त करतो. अफगाणिस्तानविषयीची विकास, पुनर्बांधणी आणि मानवीय मदतीविषयीची कटीबंधता अमेरिका कृतीतून दाखवेल असे वांग म्हणाले. अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी तालिबानसह सर्व घटकांसोबत काम करण्याची चीनने तयारी दर्शविलेली आहे हे विशेष.

श्रीलंका डेल्टा व्हेरिएंटच्या चार उत्परिवर्तनाचा सामना करतोय

कोलंबो, दि. २३ (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमध्ये पसरत असलेल्या कोविड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटच्या उच्च संख्येने दराच्या कारण चार उत्परिवर्तन प्राप्त केले आहे परंतु लशीच्या प्रभावकरतांवर कोणताही प्रभाव पडलेला नाही अशी माहिती श्रीलंकेतील आरोग्य विशेषज्ञांनी सोमवारी दिली. श्री जयवर्धनापुरा विद्यापीठातील इम्युनोलॉजी आणि आणविक विज्ञान विभागाच्या प्रमुख प्राध्यापक निलिका माविलगेनी सांगितले की जे जे अनुरूपानंतर चार उत्परिवर्तन आढळून आले. परंतु उत्परिवर्तनाच्या निहितार्थ स्थापित होई पर्यंत चाबण्याची कोणतीही जखरी नाही. मालविगेने एका स्थानिय वृत्तज्ञाच्या हवाल्याने सांगितले की डेल्टा म्युटेशन (ए-२२२ व्ही) अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. दुसरा (ए-२०७ए एस) श्रीलंका आणि मलेशियामध्ये आढळून येतो आहे. तर अन्य दोन (ए-७०२एस आणि आर-२४ सी) फक्त श्रीलंकेत आढळून आला आहे. हे फक्त विषाणूमध्ये उत्परिवर्तन आहे आणि हे या विषाणूचा नवीन रुपाला बनवत नाही. मालविगेने म्हटले की आम्ही मागील अल्फा व्हेरिएंटमध्ये आणि श्रीलंकाई वंश (दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार) च्या आमच्या व्हेरिएंटमध्ये अन्य कोणतेही उत्परिवर्तनाची ओळख केली होती. ज्याचे कोणतेही महत्त्व नव्हते. यामुळे श्रीलंकेमध्ये आढळून आलेले काही डेल्टा प्रकारचे विषाणू मात्र असू शकतात. काही अद्वितीय उत्परिवर्तनांने चिंतीत होण्याचे कारण नाही. मालविगेने म्हटले की या उत्परिवर्तनाचे लशीच्या प्रभावकारितावर कोणताही परिमाण पडण्याची शक्यता नाही. त्यांनी लोकांना कोविड-१९ विरोधी सस्य घेण्याची विनंती केली. श्रीलंका वर्तमानात कोविड-१९ संक्रमणाच्या मोठ्या लाटेचा सामना करत आहे जो डेल्टा व्हेरिएंटच्या कारण होण्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट पासून राष्ट्रव्यापी संघरोध संचारबंदीची घोषणा केली होती ज्याला ३० ऑगस्टला हटविले जाईल. श्रीलंकेत वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालये भरले आहेत आणि रुग्णांमध्ये ऑक्सीजन निर्भरताही वाढली आहे. देशात सात हजारापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आणि ३,९०,००० कोविड-१९ रुग्ण नोंदविले गेले आहेत.

गृहमंत्री अमित शाह आणि शिवराज सिंहसहित सर्व दिग्गजांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली

अलीगढ, दि. २३ (वृत्तसंस्था) : भारतीय राजकारणाचा पुरोधा म्हटले जाणारे यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या पार्थीव देहला त्यांची कर्मभूमी अलीगढने जन्मभूमी त्यांचे पौत्रिक गाव अतरौली आणले गेले. गृह मंत्री अमित शाहसोबत मय प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान त्यांच्या अंतिम दिशनासाठी अतरौली पोहचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत अमित शाह व शिवराज सिंह चौहानसहित सर्व दिग्गजांनी स्वर्गीय कल्याण सिंह यांना तेथे श्रद्धांजली दिली. गृह मंत्री अमित शाह म्हणाले आज मी येथे कल्याण सिंह जी यांच्या अंतिम दर्शनासाठी आले आहे. भाजपाने दिग्गज आणि नेहमी संघर्षरत राहणारे नेता गमावला. त्यांचे जाणे भारतीय जनता पक्षासाठी खूप मोठे नुकसान आहे. देशभरात दबलेले, चिरडलेले, मागासवर्गीयाने आपला एक चांगला नेता गमावला. राम मंदिर अंदोलनात कल्याण सिंह जी मोठे नेते राहिले. अंदोलनासाठी सत्ता त्याग करण्यासाठी थोडा देखील विचार केला नाही.

एअरपोर्ट आणि हायवेसह अनेक संपत्तींमधून ४ वर्षांत ६ लाख कोटी जमवणार सरकार, अर्थमंत्र्यांनी जारी केला रोडमॅप

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : केंद्र सरकार पुढील चार वर्षांत आपली मालमत्ता वापरण्याचा अधिकार विकून आणि इनव्हीट सारख्या गुंतवणुकीच्या इतर मार्गांद्वारे ६ लाख कोटी रुपये (\$ ८१ अब्ज) उभारण्याची योजना आखत आहे. यामुळे सरकारला तिजोरी भरण्यास आणि वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, तसेच दीर्घकाळ पायाभूत क्षेत्राला आधार मिळेल.

जुन्या आणि चालू मालमत्तांमध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या योजनेला नॅशनल मोनेटाइझेशन पाइपलाइन असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत, रस्ते आणि रेल्वे मालमत्ता, विमानतळ, पॉवर ट्रान्समिशन लाइन आणि गॅस पाइपलाइन विकल्याशिवाय खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आणली जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी त्याचा रोडमॅप जाहीर केला.

६ लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन योजनेची आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनात इन्फ्रा क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. ते म्हणाले की, सार्वजनिक मालमत्तेवर खाजगी गुंतवणूक आणण्यासाठी सरकार त्यांना मॉनिटाइज करेल. यातून जी काही रक्कम येईल ती देशातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी वापरली जाईल.

अर्थमंत्री म्हणाले की, खाजगी गुंतवणूक ब्राऊनफिल्डमध्ये म्हणजे चालू मालमत्तेत आणली जाईल. म्हणजेच ज्या मालमत्तांचा पूर्णपणे आर्थिक वापर होत नाही अशा मालमत्ता सुधारण्यासाठी खाजगी



क्षेत्राला एकत्र आणले जाईल. सार्वजनिक मालमत्ता विकली जाणार नाही आणि त्यांची मालकी सरकारकडे राहील.

ते म्हणाले की, या योजनेअंतर्गत केवळ केंद्र सरकारच्या मालमत्तांचे विमुद्रीकरण केले जाईल. तथापि, राज्यांना त्यांच्या मालमत्तेवर

८६ टक्के शाळांचा आपल्या ईकोसिस्टमचे डिजिटायझेशन करण्याकडे कल: सर्वेक्षण

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : कोविड नंतरच्या काळात डिजिटायझेशनचे प्रमाण खूपच वाढले असून देशभरातील तब्बल ८६% शाळांचा आपल्या ईकोसिस्टमचे डिजिटायझेशन करण्याकडे कल आहे, असे इंडियन स्कूल फायनान्स कंपनी (आयएसएफसी) ने केलेल्या सर्वेक्षण-आधारित अभ्यासानुसार दिसून आले. जून आणि जुलै २०२१ दरम्यान देशभरातील १००० शाळांवर केलेल्या या सर्वेक्षणात कोविड-१९ च्या उद्रेकानंतरच्या काळातील भारतातील शालेय शिक्षण प्रणालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जागतिक महामारीच्या उद्रेकानंतर शाळा आणि शिक्षण संस्था झपाट्याने किफायतशीर सोल्युशन देण्याच्या

ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे वळल्या. ऑक्टोबर २० मध्ये ४०% पासून ते ७०% पेक्षा जास्त शाळा या ना त्या प्रकारे ऑनलाईन वर्ग योजू लागल्या आहेत. म्हणजेच एक वर्षांच्या कालावधीत शाळांच्या किफायतशीर विभागात कंटेंट डिलिव्हरीचा ऑनलाईन प्रसार जवळजवळ दुप्पट झाला आहे.

या अभ्यासातून पुढे आलेले महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे, सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाली आहे (नोव्हेंबर २० ते डिसेंबर २० मध्ये ५५२ शाळांचे सर्वेक्षण होते व त्या समोर जून-जुलै २१ अभ्यासात २००० शाळांचे सर्वेक्षण होते) उदाहरणार्थ, ८०% शाळा नोव्हेंबर २०२० पर्यंत २०% पेक्षा कमी फी घेत होत्या. पण, फी गोळा

करण्याची क्षमता उल्लेखनीयरीत्या वाढली आहे आणि आता शहरी आणि अर्ध-शहरी केंद्रांत ७०% शाळा ७०रूप्पेक्षा जास्त फी घेऊ लागल्या आहेत. अगदी ग्रामीण क्षेत्रात देखील इतकी फी घेणाऱ्या शाळांचे प्रमाण ३५% झाले आहे. यंदाच्या आयएसएफसी सर्वेक्षणातील आणखी एक ठळक विशेष म्हणजे, शिक्षण क्षेत्रात फी फायनॅसिंगचे चलन वाढू लागले आहे, कारण सध्याच्या संकट काळात शाळा आणि पालक दोघांसाठी फायनॅस हे मोठे आव्हान होऊन बसले आहे. या सर्वेक्षणातून असे उघड झाले की, ८०% शाळांनी फी फायनॅसिंग घेण्यात स्वारस्य दाखवले. परिस्थिती कठीण असतानाही दोन तृतीयांश किंवा ६६% शाळांनी शिक्षकांना नोकरीवरून कमी केले नाही.

स्टार्टअप कंपन्यांत झाली रोजगार शोधण्यासाठी बेटरप्लेसचे मोबाईल ६.५ कोटी डॉलरची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) : देशाच्या स्टार्टअप कंपन्यांना चालू कॅलेण्डर वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत भारतीय स्टार्टअपला ६.५ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळाली. ती तिमाही डेटा-तिमाही आधारावर ७१ टक्के वाढ झाली.

पीजीए लॅम्ब्सचे संचालक, कॉम्पिटिटिव्ह इंटेलिजेंस अभिषेक मैती म्हणाले की, "जून, २०२१ पर्यंत ५३ युनिर्कॉर्न भारतीय स्टार्टअप पारिस्थितीकी तंत्राने आपल्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवले."

जून तिमाहीत भारतीय स्टार्टअपला ६.५ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळाली. ती तिमाही डेटा-तिमाही आधारावर ७१ टक्के वाढ झाली.

पीजीए लॅम्ब्सचे संचालक, कॉम्पिटिटिव्ह इंटेलिजेंस अभिषेक मैती म्हणाले की, "जून, २०२१ पर्यंत ५३ युनिर्कॉर्नवाले भारतीय स्टार्टअप पारिस्थितीकी तंत्राने आपल्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवले."

जून तिमाहीत खूप चांगली कामगिरी केली."

मैती म्हणाले की, लॉकडाऊन निर्बंधांमध्ये सूट मिळाल्यानंतर पुढील सहामाहीतही व्यवहारांचा विचार करता भारतीय बाजाराची स्थिती चांगली दिसत आहे. तिमाहीत सर्वात मोठा व्यवहार फूड डिलिव्हरी मंच स्विगीचा होता. स्विगीची या दरम्यान ८० कोटी डॉलरचा निधी जमवला. शेअरचॅटने ५०.२ कोटी डॉलर, बायजूसने ३४ कोटी डॉलर, फार्मईजीने ३२.३ कोटी आणि फिन्शोने ३० कोटी डॉलर जमवले.

रोजगार शोधण्यासाठी बेटरप्लेसचे मोबाईल ६.५ कोटी डॉलरची गुंतवणूक

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : भारतातील सर्वात मोठ्या टेक्निकल कंपन्यांपैकी एक असलेल्या बेटरप्लेसने काळाची गरज ओळखून रोजगार शोधण्यासाठी एक खास मोबाईल ॲप्लिकेशन आणले आहे. ज्यातून देशभरातील कामगार रोजगार शोधणाऱ्या लोकांना नोकरी शोधण्यास मदत मिळेल आणि त्यांच्या कोशल्याच्या गरजांचीही पूर्तता होऊ शकेल. या ॲप्लिकेशनमध्ये १२०० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या १० लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी दाखवल्या जातील. सातत्याने कामगार वर्गातील मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्याचे वचन कायम राखण्याच्या हेतूने बेटरप्लेसकडून भारतभरात नोकरी शोधणाऱ्या लाखो लोकांसाठी संधी दिल्या जात आहेत आणि कोणत्याही ठिकाणाहून अर्ज करता येणार आहे.

हे ॲप ६ भाषांमध्ये बहुभाषिक वापरकर्ता इंटरफेससोबत तयार केलेले आहे - इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तामिळ, हिंग्लिश

की, जर राज्यांनी त्यांची कोणतीही कंपनी विकली, तर केंद्र त्याला मिळणाऱ्या रकमेइतकीच आर्थिक मदत देईल. जर त्यांनी ते शेअर बाजारात लिस्ट केले, तर त्यातून मिळालेल्या रकमेच्या निम्म्या रकम आणि जर त्यांनी त्याला मॉनिटाइज केले तर, तर केंद्र ३३% मदत म्हणून देईल.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी या प्रसंगी सांगितले की, राष्ट्रीय मॉनिटाइझेशन पाइपलाईन अंतर्गत २० पेक्षा जास्त एसेट क्लसला मॉनिटाइज केले जाईल. याअंतर्गत पहिल्या वर्षी म्हणजेच चालू आर्थिक वर्षात ८८,००० कोटी रुपये उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, एनएमपीच्या पहिल्या ३ क्षेत्रांमध्ये रस्ते, रेल्वे आणि वीज क्षेत्र यांचा समावेश

एलआयसीची पॉलिसी लॉस झाली?, टेशन घेऊ नका; कंपनीनं सुरु केली मोहीम, २२ ऑक्टोबर पर्यंत पुन्हा सुरु करता येणार

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : जर तुमची एलआयसी पॉलिसी लॉस होत असेल तर तुम्हाला २२ ऑक्टोबरपर्यंत संधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ सोमवारपासून म्हणजेच २३ ऑगस्टपासून एक विशेष पुनरुज्जीवन अभियान (रिवायवल) सुरु करत आहे. या अंतर्गत, २३ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबरपर्यंत कधीही तुमची २३ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर दरम्यान कधीही सुरु करू शकता. विशेष पुनरुज्जीवन मोहिमेअंतर्गत ग्राहकाला यासाठी एकूण प्रीमियमवर सूट दिली जाईल. तथापि, जे काही वैधकीय आवश्यकता असतील त्यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. मॅक्रो इन्सुरन्स आणि हेल्थ या दोन्हीवर लेट फी माफ केली जाईल. या विशेष पुनरुज्जीवन मोहिमेअंतर्गत, ते विशेष विमा सुरु केले जाऊ शकतात, जे ५ वर्षांपेक्षा कमी काळासाठी बंद पडलेले आहेत. तथापि, मुदत विमा आणि एकाधिक जोखीम पॉलिसींवर कोणतीही सूट



सुरु करू शकता. विशेष पुनरुज्जीवन मोहिमेअंतर्गत ग्राहकाला यासाठी एकूण प्रीमियमवर सूट दिली जाईल. तथापि, जे काही वैधकीय आवश्यकता असतील त्यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. मॅक्रो इन्सुरन्स आणि हेल्थ या दोन्हीवर लेट फी माफ केली जाईल. या विशेष पुनरुज्जीवन मोहिमेअंतर्गत, ते विशेष विमा सुरु केले जाऊ शकतात, जे ५ वर्षांपेक्षा कमी काळासाठी बंद पडलेले आहेत. तथापि, मुदत विमा आणि एकाधिक जोखीम पॉलिसींवर कोणतीही सूट

कॅटीन सुविधेवरील खर्चावर जीएसटी लागू होत नाही; टाटा मोटर्सने मागविलेली माहिती नवी दिल्ली, दि. २३

शुल्कचा एक भाग कंपनी खर्च करित आहे आणि राहिलेला कर्मचारी देतात.

एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले की, 'आता अनुदान असलेले खाण्यापिण्याचे पदार्थ उपलब्ध करणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांकडून याच्या वसूलीवर ५ टक्के कर घेत आहेत. एएआरने आता म्हटले आहे की, जेथे कॅटीन शुल्कचा मोठा भाग नियोजकाकडून दिला जाईल.

कर्मचाऱ्यांच्या वाट्याचे कॅटीन शुल्क कंपनीकडून गोळा केले जाते व ते कॅटीन सेवा देणाऱ्याला दिले जाते. याशिवाय टाटा मोटर्सने असेही म्हटले की, कर्मचाऱ्यांकडून कॅटीन शुल्क वसुलीत आम्ही आमचा नफा ठेवत नाही.

एएआरने म्हटले की, कॅटीन सुविधेवर जीएसटी देण्यासाठी आयटीसी जीएसटी कायद्यानुसार प्रतिबंधित क्रेडिट आहे आणि आवेदकला याचा लाभ मिळू शकत आहे. या व्यवस्थेअंतर्गत कॅटीन

SAB EVENTS & GOVERNANCE NOW MEDIA LIMITED
CIN: L22222MH2014PLC254848
Regd. Off.: 7th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
E-mail: cs@governancenow.com; Website: www.governancenow.com; Tel.: 022 - 4023 0711; Fax: 022 - 2639 5459

NOTICE TO SHAREHOLDERS FOR EIGHTEENTH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 8th (Eighteenth) Annual General Meeting ("AGM") of the members of SAB Events & Governance Now Media Limited ("the Company") will be held on **Saturday, September 18, 2021 at 5.30 p.m.** (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") as amended from time to time and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 as amended from time to time, to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the aforementioned Circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 20, 2021 and whose email addresses are registered with the Company or Link Intime (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agents ("RTA") or their respective Depository Participants ("DPs").

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.governancenow.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the NSDL at www.evoting.nsdl.com. Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remote e-voting and E-voting during the AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e., Saturday, September 11, 2021, may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@nsdl.com or mt.helpdesk@linkintime.co.in. However, if a Member is already registered with NSDL for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote.

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by sending the request at mt.helpdesk@linkintime.co.in alongwith details such as Name, Address, Folio Number, Certificate number, self-attested copy of PAN, Mobile Number and E-mail ID, etc.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, Instructions for joining and attending the AGM through VC/OAVM, manner of casting vote through Remote e-voting and E-voting during the AGM.

For SAB Events & Governance Now Media Limited
Sd/-
Swity Gada
Company Secretary & Compliance Officer
ACS No.: 59482
Place: Mumbai
Date: August 23, 2021

TV VISION LIMITED
CIN: L64200MH2007PLC172707
Regd. Off.: 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
E-mail: cs@tvvision.in; Website: www.tvvision.in; Tel.: 022 - 4023 0000; Fax: 022 - 2639 5459

NOTICE TO SHAREHOLDERS FOR FOURTEENTH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 14th (Fourteenth) Annual General Meeting ("AGM") of the members of TV Vision Limited ("the Company") will be held on **Saturday, September 18, 2021 at 3.45 p.m.** (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") as amended from time to time and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 as amended from time to time, to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the aforementioned Circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 20, 2021 and whose email addresses are registered with the Company or Link Intime (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agents ("RTA") or their respective Depository Participant ("DP").

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.tvvision.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the NSDL at www.evoting.nsdl.com. Necessary arrangements have been made by the Company with NSDL to facilitate Remote e-voting and E-voting during the AGM.

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e., Saturday, September 11, 2021, may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@nsdl.com or mt.helpdesk@linkintime.co.in. However, if a Member is already registered with NSDL for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote.

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by sending the request at mt.helpdesk@linkintime.co.in alongwith details such as Name, Address, Folio Number, Certificate number, self-attested copy of PAN, Mobile Number and E-mail ID, etc.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, Instructions for joining and attending the AGM through VC/OAVM, manner of casting vote through Remote e-voting and E-voting during the AGM.

For TV Vision Limited
Sd/-
Shilpa Jain
Company Secretary & Compliance Officer
ACS No.: 24978
Place: Mumbai
Date: August 23, 2021

जाहिर सूचना

यादारे नोंदीस दिली आहे की स्वर्गीय श्रीमती विजा चंद्रशेखर पावले फ्लॅट क्र. 001, ओम भवन, एच. फुले रोड मोहोदवाडी टेल एम्सचेज डॉबिवली पश्चिम, जि ठाणे 421202 च्या 06/06/2014 रोजी मृत्यू झाल्या आहेत. पश्कवारच्या वतीने, श्री राहुल चंद्रशेखर पावले, आणि श्रीमती तुषी प्रधान (लव्नाच्या आधी - तृती पावले) मृतुणा,मृतुगी, मृत व्यक्तीचा स्वाक्षरीदार वकील यादारे इतर वारस/ वादेदार किंवा दावेदार/हस्तदत्तार/वादेदार यांच्याकडून दावे किंवा हक्की आमिर्न करतो दाव्याच्या/ आक्षेपाचे समर्थन करण्यासाठी पुराव्यांच्या प्रतीसह, ही नोंदीस प्रकाशित झाल्यापासून 14 दिवसांच्या कालावधीत, सदनिर्केतील मृत सदस्याचे शेअर आणि व्याज हस्तांतरित करण्यासाठी, जर वरील विहित कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर माझे ग्राहक मृत सदस्याच्या मालमत्तेची विक्री करू शकतात.

सही:-
ए. स. प्रधान
वकील उच्च न्यायालयाचे
10, पहिला मजला, क्रेडो हाऊस, फिनिमिस्तान स्टुडिओ जवळ, स्टेशन रोड, गोरगाव पश्चिम,
मुंबई 400104
दिनांक: वाणे तारीख: 24 ऑगस्ट, 2021